

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन निर्णय क्रमांक : दुसुधो-१८२५/प्र.क्र. ४९/मातं  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक: १७ एप्रिल, २०२५

- वाचा:** १) शासन निर्णय क्रमांक मातंसं०६५/प्र.क्र.१/२०१८ दि.१७.०२.२०१८  
२) शासन निर्णय क्रमांक मातंसं ०६५/प्र.क्र.७/२०२२/से-४/३९, दि.०४.११.२०२२  
३) केंद्र शासनाची दूरसंचार (मार्गाचे अधिकार) नियम, २०२४ (Telecommunication Right of Way) दि. १७.०९.२०२४ रोजीची अधिसूचना.  
४) केंद्र शासनाचे दूरसंचार विभागाचे पत्र डीडीजी/ डीओटी/ एमबीआयएलएसए/ आरयुआर/अएल/आर.ओ.डब्ल्यू दि. ३०.१२.२०२४

**प्रस्तावना:-**

केंद्र शासनाने दिनांक १७.०८.२०२२ रोजीच्या राजपत्र अधिसूचना क्रमांक जी.एस.आर: ६३५ (E) अन्वये इंडियन टेलीग्राफ राइट ऑफ वे नियम, २०१६ मध्ये केलेल्या सुधारणानुसार दूरसंचार 5G तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा जलद गतीने व सुलभरित्या निर्माण व्हाव्यात यासाठी दि.०४ नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील दूरसंचार धोरण निश्चित करण्यात आले आहे.

आता, केंद्र शासनाने संसदीय कायद्याद्वारे दूरसंचार कायदा, २०२३ दि.२६ जून, २०२४ पासून लागू केलेला आहे. तसेच, दि.१७.०९.२०२४ रोजीच्या राजपत्र अधिसूचना क्रमांक जी.एस.आर: ५७६ (E) अन्वये दूरसंचार (मार्गाचे अधिकार) नियम २०२४ (Telecommunication Right of Way) अधिसूचित केले असून, दि.०१ जानेवारी, २०२५ पासून प्रत्यक्षात लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यात दूरसंचार पायाभूत सुविधा जलदगतीने व सुलभरित्या निर्माण व्हाव्यात तसेच कनेक्टिव्हिटी व आर्थिक बाबतीत वाढ व्हावी याकरीता यापूर्वीचा दिनांक ०४.११.२०२२ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करून दूरसंचार कायदा, २०२३ दि.२६ जून, २०२४ पासून तसेच, दूरसंचार (मार्गाचे अधिकार) नियम, २०२४ (Telecommunication Right Of Way) ची अंमलबजावणी दि.०१ जानेवारी, २०२५ पासून राज्यात लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती

**शासन निर्णय :**

केंद्र शासनाच्या दूरसंचार धोरणानुसार यापूर्वी शासनाने राज्यातील दूरसंचार धोरणासंदर्भात निर्गमित केलेले सर्व धोरण आणि सूचना या शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत.

२. आता, केंद्र शासनाने संसदीय कायद्याद्वारे दूरसंचार कायदा, २०२३ दि.२६ जून, २०२४ पासून लागू केलेला आहे. तसेच, दि.१७.०९.२०२४ रोजीच्या राजपत्र अधिसूचना क्रमांक जी. एस. आर. ५७६ (E) अन्वये दूरसंचार (मार्गाचे अधिकार) नियम २०२४ (Telecommunication Right of Way) अधिसूचित केले असून, दि.०१ जानेवारी, २०२५ पासून प्रत्यक्षात लागू करण्यात आले आहेत.

३. महाराष्ट्र राज्यात दूरसंचार पायाभूत सुविधा जलदगतीने व सुलभरित्या निर्माण व्हाव्यात तसेच कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक बाबतीत वाढ व्हावी याकरीता केंद्र शासनाचा दूरसंचार कायदा, २०२३ दि.२६.०६.२०२४ पासून व दूरसंचार (मार्गाचे अधिकार) नियम, २०२४ (Telecommunication Right Of Way) दि.०१ जानेवारी, २०२५ पासून अंमलबजावणी करण्यासाठी लागू करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०४१७१९१२२२९८०७ असा आहे. हा शासननिर्णय डिजीटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुदाम ए. आंधळे)  
शासनाचे उप सचिव

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव.
२. मा. मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
३. मा. उप मुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त व नियोजन) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
४. मा. उप मुख्यमंत्री तथा मंत्री (नगरविकास) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
५. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधान परिषद, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई.
६. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. सर्व अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन विभाग.
८. मा. मंत्री, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
९. सर्व विभागीय आयुक्त.
१०. आयुक्त, महानगरपालिका (सर्व).
११. सर्व जिल्हाधिकारी.
१२. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
१३. सर्व मुख्याधिकारी, नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत.
१४. निवडनस्ती/मातं